

“महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” योजनेतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्र.सारथी२०२४/प्र.क्र.२१४/का.१४२५-अ

मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२.

दिनांक : १७ डिसेंबर, २०२४.

वाचा :-

- १) शासन निर्णय, नियोजन विभाग, क्र.सारथी-२०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ, दि.२०.०७.२०२३.
- २) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष न्याय सहाय्य विभाग, क्र.सान्यावि-२०२३/प्र.क्र.६०(४)/बांधकामे, दि.३०.१०.२०२३.
- ३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष न्याय सहाय्य विभाग, क्र.सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.०७.२०२४.
- ४) व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे, यांचे पत्र क्र.: सारथी/परदेश शिष्य./१७४३/२०२४-२५, दिनांक ०५.१०.२०२४.

प्रस्तावना :-

“महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” योजना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ५० व २५ याप्रमाणे एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता परदेशी शिष्यवृत्ती योजनेतर्गत विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी संदर्भीय क्र.१ व संदर्भीय क्र.३ च्या शासन निर्णयान्वये व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या छाननी समितीने प्राप्त अर्जांची छाननी करून, अर्जातील त्रुटींची विद्यार्थ्यांकडून पूर्तता करून शाखा/अभ्यासक्रम निहाय World QS Ranking ची गुणवत्ता क्रमवारी

लक्षात घेवून पात्र, अपात्र विद्यार्थ्यांची यादी छाननी समितीच्या शिफारशीसह निवड समितीपुढे निर्णयार्थ संदर्भीय क्र.४ च्या पत्रान्वये शासनास सादर केली आहे.

छाननी समितीने शिफारस केलेल्या पात्र अर्जांमधून संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपर मुख्य सचिव, (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखालील गठित करण्यात आलेल्या निवड समितीने दिनांक १४.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत शाखानिहाय उपलब्ध जागा व गुणवत्ता क्रमवारी लक्षात घेवून ४४ पात्र विद्यार्थ्यांची महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता निवड केली आहे. सदर ४४ पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

“महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजनेतर्गत सन २०२४-२५ या वर्षामध्ये परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरीता खालील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ) पी.एच.डी (Ph.D.) अभ्यासक्रम:

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
I) अभियांत्रिकी (उपलब्ध जागा - ०५)			
१	शिंदे अबोली रवींद्र	University of Malaya	ENVIRONMENTAL PROTECTION TECHNOLOGY
II) विज्ञान(उपलब्ध जागा - ०५)			
२	मोडक रुणझून मधुकरराव	University of Reading, United Kingdom	Ph.D. CROP SCIENCE

ब) पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रम:

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
I) अभियांत्रिकी (उपलब्ध जागा-२०)			
३	विश्ववर्धन सुनील चौगुले	University of Sydney	Master of Computer Science
४	श्रेयश शरद वेताळ	University of Sydney	Master of Computer Science

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
५	नीलम बबन पाटेकर	University of Sydney	Master of computer Science
६	गायकवाड विक्रान्त विजय	University of Sydney	Master of Professional Engineering (Civil Engg.)
७	भार्गव प्रताप पाटील	University of New South Wales	MASTER OF INFORMATION TECHNOLOGY
८	पूर्वा शशिकांत निंबाळकर	The University of Manchester	M.Sc. DATA SCIENCE
९	आदित्य अरविंद देसाई	New York University	Master of Science Programme in Data Science
१०	गुडधे मृणाल उदय	New York University	MASTERS IN CONSTRUCTION MANAGEMENT
११	शिंदे सत्यम ज्ञानेश्वर	University of Queensland	Master of Cyber Security
१२	कदम राधा प्रशांत	University of Bristol	M.Sc. IN DATA SCIENCE
१३	त्रिवेणी उदय ढमढेरे	University of Bristol	M.Sc. DATA SCIENCE
१४	जगताप आरती राजवर्धन	Duke University	Master of Engineering Management
१५	युगश्री दत्तात्रय भामरे	Duke University	Master of Engineering Management
१६	बरबडे उत्कर्षा महेंद्रजी	Duke University	Master of Engineering Management
१७	दिवेकर प्रवीण दत्तात्रय	University of California, San Diego	MASTER OF SCIENCE IN COMPUTER SCIENCE AND ENGINEERING
१८	दरेकर सौरभ गोरख	University of Illinois at Urbana Champaign	MASTERS IN COMPUTER SCIENCE

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
१९	शिंदे सुदर्शन बालाजी	University of Illinois at Urbana Champaign	MASTERS IN COMPUTER SCIENCE
२०	वैराळे मल्हार शशिकांत	University of Warwick	MASTERS OF ENGINEERING BUSINESS MANAGEMENT
२१	मुग्धेश महेंद्र गावडे	University of Leeds	MASTERS IN AUTOMOTIVE ENGINEERING
२२	अनिकेत विठ्ठल माने	University of Leeds	M.Sc. ADVANCED COMPUTER SCIENCE (ARTIFICIAL INTELLIGENCE)
II) व्यवस्थापन (उपलब्ध जागा -०२)			
२३	निकम हृषी उदय	University of Chicago	Master in Management
२४	सानिका सुधीर माने	The University of Manchester	M.Sc. Bussiness Analysis and Strategic Management
III) विज्ञान (उपलब्ध जागा - १०)			
२५	अभय गंगाराम बरगे	Cornell University	M.S. IN BIostatISTICS AND DATA SCIENCE
२६	रदनी उमेश पाटील	The University of Manchester	M.Sc. IN REPRODUCTION AND PREGNANCY RESEARCH
२७	कल्याणी रवींद्रकुमार देशमुख	Monash University, Australia	Master of Environment and Sustainability
२८	आदर्श राजेंद्र धुमाळ	University of Queensland, Australia	MASTERS OF FOOD SCIENCE AND TECHNOLOGY
२९	प्रियंका बबनराव गलधार	University of Birmingham, United Kingdom	M.Sc. (TAUGHT): FOOD SAFETY; HYGIENE AND MANAGEMENT (FT)
३०	टापरे समृद्धी मच्छिंद्र	University of Birmingham, United Kingdom	M.Sc. IN HEALTH CARE POLICY AND MANAGEMENT

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
३१	अथर्व संजय देशमुख	Uppsala University, Sweden	Master Programme in Biology Specialization Cell and Molecular Biology
३२	गौरी अनिल पवार	Texas A&M University, United States	Master of Science in Data Science
३३	विराज ज्ञानेश्वर गावडे	Queen Mary University of London, United Kingdom	M.Sc. FT BIG DATA SCIENCE
३४	खानविलकर नम्रता अनंत	Washington University in St. Louis	MASTERS OF PUBLIC HEALTH
IV) विधि (उपलब्ध जागा - ०४)			
३५	देशमुख प्रणव प्रवीण	King's College London	MASTER OF LAWS
३६	वेदांत दाते	The University of Western Australia	MASTER OF LEGAL PRACTICE
३७	मयुरेश जितेंद्र जगताप	Newcastle University	LLM FT COMMERCIAL AND CORPORATE LAW
V) अर्थशास्त्र आणि वाणिज्य (उपलब्ध जागा - ०४)			
३८	साक्षी पांडुरंग चंदनशिव	Queen Mary University of London	M.Sc. BANKING AND FINANCE
३९	पाटील समृद्धी प्रमोद	The University of Exeter	MASTERS OF SCIENCE IN INTERNATIONAL BUISNESS
४०	जाधव मिहीर मोहन	University College Dublin	M.Sc. INTERNATIONAL BUSINESS
VI) कला (उपलब्ध जागा - ०४)			
४१	हर्षाली दिलीप पाटील	University of Bristol	M.Sc. INTERNATIONAL RELATIONS
४२	मानसी राजेश शिंदे	Politecnico di Milano	COMMUNICATION DESIGN

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव	प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव
VII) वास्तुकला (उपलब्ध जागा - ०४)			
४३	पवार रोहन राजेश	University College London (UCL)	M.Sc. Project and Enterprise Management
४४	फराटे हर्षवर्धन राजेंद्र	University of New South Wales	Master in Construction Project Management and Property Development

२. वरील नमूद केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना खालील अटीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येत आहे.:-

- I. सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या निकषांचे पालन करण्यात यावे.
- II. ही शिष्यवृत्ती गृह चौकशीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आली असून गृह चौकशीमध्ये विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करताना चूकीची माहिती सादर केली असल्याचे निदर्शनास आल्यास सदरची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.
- III. कोणत्याही विद्यार्थ्यांने खोटी माहिती / कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास अथवा शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे, कर्तव्यात कसूर केल्यास, त्यास ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव (Debarred) केला जाईल व त्याच्याकडून झालेल्या खर्चाची रक्कम १५ टक्के चक्रवाढ व्याजाने वसूली करण्यात येईल, अशा विद्यार्थ्यांचा काळ्या यादीत समावेश केला जाईल. तसेच, प्रचलित कायदानुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी दिलेले जामिनदार आणि संदर्भ अधिकारी / व्यक्ती यांना सुध्दा ही बाब लेखी स्वरूपात कळविण्यात येईल.
- IV. ही शिष्यवृत्ती मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांने नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-२०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ, दि.२०.०७.२०२३ व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.सान्यावि२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.०७.२०२४ या शासन निर्णयात विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करण्याबाबतचे बंधपत्र / हमीपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
- V. ज्या विद्यार्थ्यांस शासनामार्फत परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यानंतर राज्याची सेवा करणे व त्यांच्या ज्ञानाचा

- फायदा राज्याला करून देणे आवश्यक आहे. या आनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यापूर्वी हमीपत्र लिहून घेणे बंधनकारक राहिल.
- VI. परदेशात उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांस मुदतवाढ व वाढीव खर्च दिला जाणार नाही.
- VII. परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांस उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या शैक्षणिक विद्यापीठात अथवा अभ्यासक्रमास मान्यता दिलेली आहे, ती संस्था वा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांने परस्पर बदलल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल.
३. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शिष्यवृत्तीच्या रकमेची अचूक परिगणना करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे, यांची असेल. व्यवस्थापकीय संचालक यांनी नियोजन विभाग शासन निर्णय क्र.सारथी-२०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ, दि.२०.०७.२०२३ व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. सान्यावि२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे दि.२५.०७.२०२४ या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन शिष्यवृत्तीच्या रकमेची अचूक परिगणना करावयाची आहे. शासन निर्णयात नमूद कोणत्याही अटी/ शर्तीची पूर्तता होत नसल्यास ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येऊ नये.
४. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे, यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
५. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता (अनुज्ञेय), आरोग्य विमा, जाण्या-येण्याचा विमान प्रवास खर्च व आकस्मिक खर्च (अनुज्ञेय) यांची रक्कम व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी संबंधित विद्यापीठाकडून प्रमाणित माहिती प्राप्त करून घेऊन, शिक्षण फी संबंधित विद्यापीठाच्या बँक खात्यात आणि निर्वाह भत्ता व आनुषंगिक खर्चाची रक्कम नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.
६. सदरचा खर्च हा मागणी क्रमांक- ओ-२,२२२५ अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती, इतर मागस वर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, १०२ आर्थिक विकास, ०१ मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी यांचे कल्याण, (०१) (०१) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) (कार्यक्रम), (दत्तमत) (२२२५ F ५२९), ३१-

सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व त्या-त्या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

७. याकरीता व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना नियंत्रक अधिकारी तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सारथी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२४१२१७१८५१५६१४१६ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुरज चं.काकरवाल)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.उपमुख्यमंत्री, यांचे सचिव
४. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई
६. सर्व प्रशासनिक विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
८. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
९. आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास/ आयुक्त, मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
११. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१२. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१४. संचालक, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
१५. संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१६. कुलसचिव, सर्व कृषी / अकृषी विद्यापीठे

१७. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता.माणगांव, जि.रायगड
१८. सहसंचालक, उच्च शिक्षण, विभागीय कार्यालये (सर्व)
१९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
(प्रसिध्दीसाठी)
२०. महालेखापाल - १/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
२१. महालेखापाल - १/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
२२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२४. उप सचिव (१४२५-अ), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
२५. अवर सचिव (१४२५-अ), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
२६. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, यांचे स्वीय सहायक
२७. निवडनस्ती/१४२५-अ.